

02nd June, 2023

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051
Fax: 022-26598237/38

BSE Limited

Corporate Relationship Department
1st Floor, New Trading Ring,
PJ Towers, Dalal Street,
Fort, Mumbai - 400 001
Fax: 022-22723121/1278

Company Code: PVRINOX/532689

Ref.: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sub.: Modification to the Notice of Postal Ballot dated 04th May, 2023

Dear Sir / Madam,

In reference to our earlier communication dated 01st June, 2023 and pursuant to Regulation 47 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper w.r.t corrigendum to the Notice of Postal Ballot dated 4th May, 2023 published today, i.e. 02nd June, 2023, in Financial Express and Loksatta for your records.

The above information is also made available on the website of the Company at www.pvrcinemas.com.

This is for your information and to all concerned.

Kindly take the same on record.

Yours faithfully

For PVR INOX Limited

Mukesh Kumar
SVP - Company Secretary
& Compliance Officer

FINANCIAL EXPRESS


Electronics, pharma to drive exports in FY24: EXIM Bank deputy MD

AJAY RAMANATHAN
Mumbai, June 1

SECTORS LIKE ELECTRONICS and pharmaceuticals will drive India's exports in 2023-24 (April-March), said India EXIM Bank deputy managing director N Ramesh.

"The electronics segment will see a huge thrust. We have seen that 50% of export growth has come in electronic products in FY23. Apple has said that it will move a quarter of its global production to India in coming years," he said. "Drugs and pharmaceuticals has also been a key export centre. With the PLI scheme coming in, a lot of API manufacturing is going to move into India. Today, we are seeing around \$30 billion as total exports. We believe that there is going to be an around 15-20% growth rate there."

Additionally, speciality chemicals will be a key sector in the current financial year, as addition of new capacities will lead to higher exports. India's core gems & jewellery and petrochemicals will continue to see traction. "Speciality chemical exports are currently at around \$30 billion. Speciality chemicals are being promoted and a lot of shift is happening from China," Ramesh said, adding that a strong



India's exports rose 14% to \$770.18 billion in 2022-23, data released by the ministry of commerce & industry showed

global demand for speciality chemicals may also result in higher imports and widen the trade deficit.

Broadly, India's exports rose 14% to \$770.18 billion in 2022-23, data released by the ministry of commerce & industry showed.

While Ramesh did not disclose the growth forecast for 2023-24, he feels that the growth rate in the current financial year will be higher than in 2022-23. "Inflation trends have smoothened out, supply chain disruptions have eased. The automobile industry, which was affected, will now smoothen out," Ramesh said.

IDBI Bank buyer to get tax waiver on LIC stake

The words 'a company' and 'a public sector company' were incorporated through the amendment to facilitate the disinvestment of IDBI Bank, which is a private lender with LIC as the promoter and the government having a significant stake in the bank.

The provisions of Section 56(2)(x) of the Income Tax Act provide for taxing the difference if the off-market price at which the shares of a company are sold is lower than the market price.

This is an anti-tax evasion measure to pre-empt companies from deliberately selling stakes in a firm at a lower price than the share market price. Such notional gains are called "other income" of the buyer and are subjected to a 30% tax with applicable cess and surcharge.

In 2021, the Centre exempted such tax liability on the buyer if equity shares of a public sector company were received by a person from the central government or any state government under strategic disinvestment.

The changes in tax rules were done keeping in mind that the government's strate-

FROM THE FRONT PAGE

gic disinvestment transactions take longer and share prices usually rise after financial bids are received in the hope that a private promoter would generate more value in a firm.

"Typically, the central or state government companies divested under strategic divestment process may have a high book value but a lower fair value, which could result in potential tax consequences for a buyer of shares of such company in a process of strategic divestment," said Amit Agarwal, partner, Nangia & Co. "The amendment is aimed at facilitating the process of strategic divestment by exempting deemed taxation of difference in book value and the fair value."

Qualcomm to bring ChatGPT-like tech on phones

According to Vagadia, the current model of smartphones have a chipset block that supports artificial intelligence. Going forward, the block size might increase to help the system better leverage generative AI-kind of tasks.

Qualcomm, which works with smartphone companies and powers the handsets with its range of Snapdragon chipsets, has a strong presence in the automotive and

IoT segments. In India, the company has 25% market share in chipsets, according to analysts.

Global funds eye entry into Indian pvt credit space

Shapoorji Pallonji Group is looking to raise \$1.6 billion through private credit and is reported to be in talks with Ontario Municipal Employees Retirement System, Varde Partners, Cerberus Capital Management and Farallon Capital Management.

"India's economic performance vis-à-vis rest of world, more conviction about sustained economic growth, foreign policy successes, a more stable currency versus others have made them take interest in Indian private credit," said Bharat Gupta, EY India strategy and transactions partner.

Given that bank balance sheets are much cleaner and there aren't too many distressed asset opportunities, some of the more agile funds have moved towards special situations funding, such as bridge to IPO, promoter settlements, PE exits, and so on, Gupta said. "India's success in handling the pandemic and post-pandemic growth has led to more interest and keenness to participate in India's growth story. So yes, more funds who

were earlier on the fence are looking at India now," he added. Gupta said the rise of domestic ultra high net worth money finding its way to the space as an asset class has been another benefit.

In 2022, private credit transactions worth more than \$5.3 billion were executed in the country, an EY report authored by Gupta earlier this year said. Half of these deals were under the average ticket size of \$40 million, with a fair mix of domestic and global funds participating in deal making during the year.

Overall appetite for private credit deal-making is strong over the next 12 to 24 months. Interestingly, over 70% of private credit fund managers believe that there is a moderate risk within the overall private credit portfolio, led by private credit investments into the real estate sector, a survey conducted by EY said.

Vishal Srivastava, executive director at Anarock Capital agrees with Gupta. "If you look at what is happening globally, India is in much better condition. Germany is in recession and major banks in US saying it will slip in recession. So no major economies apart from India, China and Japan are on the growth path. India is more open to FDI than China and investors are showing interest here." In India, they can expect yields of 18 to 20% in real estate credit in rupee terms and about 16% in non real estate.

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice
 JIM-1 Road restoration of PWD/NHRFB roads, CWSS to Pulumthi, Nagaroor and Karavaram panchayaths, Pipilini Work-(2)AUG-CWSS to Velland Aruvikkara and karakulam Construction of 15L,6LL,6LL OHSR a Vellarippara,Mathalampara and Kulakode in Vellanadu (3) Kutichal and Poovalachal panchayaths-CWSS to Manookara Veeranako and Perumkulam villages -Supplying,Laying and Commissioning of Clear Water Pumping Main /Gravit Main-EMO : Rs.20.000/- each,Tender fee : Rs.13.010/- each. Last Date for submitting Tender:22-06-2023 03:00 pm, Phone : 0471-2322303 ,Website : www.kwa.kerala.gov.in, www.ettenders.kerala.gov.in
 Superintending Engineer PH Circle Thiruvananthapuram
 KWA-JB-GL-6-395-2023-24
 CIN: U74999DL1994PLC058369

EXCLUSIVE CAPITAL LIMITED
 (Formerly known as UT Leasing Limited)
 Reg. Office: 7/17 L.G.F., Near Hazrat Khaz Metro Station, Sarvprya Vihar, New Delhi - 110016
 Tel Phone: 011-48028698 Email-ID: compliance@exclusivecapital.in
PUBLIC NOTICE ON CHANGE IN CONTROL /MANAGEMENT OF EXCLUSIVE CAPITAL LIMITED
 THIS NOTICE is jointly issued by Exclusive Capital Limited (Formerly UT Leasing Limited), a Non-Banking Financial Company registered under the Companies Act, 1956 having its registered office at 7/17 L.G.F., Near Hazrat Khaz Metro Station, Sarvprya Vihar, New Delhi - 110016 and having CIN: U74999DL1994PLC058369 and registered with the Reserve Bank of India as a Non-Systemically Important Non-Deposit taking Non-Banking Financial Company (NBFC-ND-NSI) under Section 46 (A) of the Reserve Bank of India Act, 1934 and holding Certificate of Registration bearing No. B-14-02703 dated 30th October, 2002 ("This Company") and Ms. Kanta Agarwala ("the shareholder") and Mr. Om Prakash Sambharia ("Proposed Whole Time Director and CEO") to the general public at large. Wherein the general public may note that shareholder is desirous of acquiring shares of the company and contemplating to infuse the funds into the company in one or more tranches that would result in change in control. Further, company is desirous to appoint Mr. Om Prakash Sambharia as proposed whole time director and CEO in the company which would result in change in Management. In this regard, Company has obtained the mandatory prior approval of the Reserve Bank of India vide its letter dated 30th May, 2023 pursuant to provisions para 61, 62, 63 and 64 of Master Directions Non-Systemically Important Non-Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016 issued vide Notification No. Master Direction NBR.PD.007/03.10.119/2016-17. ("NBFC Directions") The reason for change in Control & Management is due to plans of the Company for augmenting the Capital and the intention of management to diversify the business of lending. This public notice is published in compliance with the provisions of NBFC Directions issued by the Reserve Bank of India with respect to the requirement of prior Public Notice about change in control/management. Any Clarifications and/or objections in this regard may be addressed to the Company at its registered office within 30 (Thirty) days from the date of this notice with a copy to Mr. Harvinder Singh, Company Secretary at 7/17 L.G.F., Near Hazrat Khaz Metro Station, Sarvprya Vihar, New Delhi - 110016 or email at: company.secretary@exclusivecapital.in
For Exclusive Capital Limited: Sd/- Company Secretary Place: New Delhi Date: 01.06.2023 Email: company.secretary@exclusivecapital.in
For Shareholder: Sd/- Kanta Agarwala Place: New Delhi Date: 01.06.2023 Email: sahu@saahugroup.com
For Proposed Whole Time Director and CEO: Sd/- Om Prakash Sambharia Place: New Delhi Date: 01.06.2023 Email: opsambharia@exclusivecapital.in

JATALIA GLOBAL VENTURES LIMITED
 Regd. Office: 500, 5th Floor, ITL Twin Tower, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi - 110034
 Email id: info@jatalia.in, CIN:L74190DL1987PLC350280
Statement of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023
 (Amount in lakh except per share data)

PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
	31.03.2023 (Audited)	31.12.2022 (Un-audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
1 Total income from operations	-	4.39	21.72	4.39
2 Net profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(9.15)	(1,854.85)	(496.66)	(1,903.03)
3 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(9.15)	(1,854.45)	(496.66)	(1,903.03)
4 Net Profit/(Loss) for the period after Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	(9.15)	(1,854.45)	(496.66)	(1,903.03)
5 Paid-up Equity Share Capital	1,497.56	1,497.56	1,497.56	1,497.56
6 Reserve excluding Revaluation Reserve	(1,697.53)	(1,662.32)	210.87	(1,697.53)
7 Earning Per Share(Of Rs10/- each share) (for continuing and discontinued operation) (a) Basic (b) Diluted	(0.01)	(1.24)	(0.34)	(1.28)

Note:
 1) The Above is an extract of the detailed format of Quarterly end financial results filed with the Stock Exchange under Reg 33 of SEBI (LODR), 2015. The full formats are available on Stock Exchange websites and on Company's website.
 By Order of the Board
 Anil Kumar Jain
 Managing Director
 Date: 30.05.2023
 Place: Delhi

HDB FINANCIAL SERVICES LIMITED
 (CIN: U65993GJ2007PLC051028)
 Regd. Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura, Ahmedabad - 380 009
 Corporate Office: Ground Floor, Zenith House, Keshavnagar Khadye Marg, Mahalaxmi, Mumbai - 400034
 Tel. No.: +91 22 49116300, Fax No.: +91 22 49116666, Email: compliance@hdbfs.com, Website: www.hdbfs.com
PUBLIC NOTICE
 It is being informed that the HDB Financial Services Limited ("Company"), a non-deposit taking systemically important non-banking financial company registered with the Reserve Bank of India ("RBI") in terms of certificate of registration dated December 31, 2007 bearing no. N.01.00477 having its registered office at Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura, Ahmedabad, Gujarat -380009, proposes to appoint Mr. Jimmy Tata (DIN: 06888364) as a Non-Executive Director of the Company and the Company has received approval from RBI for appointment of Mr. Jimmy Tata as the Non-Executive Director of the Company. As per Paragraph 66(c) of RBI Master Direction - Non-Banking Financial Company - Systemically Important Non-Deposit taking Company and Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016 bearing reference no. RBI/DNBR/2016-17/45 Master Direction DNBR. Pd. 008/03.10.119/2016-17, issued by RBI dated September 1, 2016 (updated as on October 29, 2022) ("RBI Master Direction"), on appointment of Mr. Jimmy Tata there shall be change in the management of the Company which results in change in more than 30 percent of the Directors, excluding Independent Directors. This notice is issued by the Company, jointly with Mr. Jimmy Tata, pursuant to the requirement of Paragraph 69 of RBI Master Direction. Any clarification and/or objections in respect of the aforesaid change may be sent within 30 (Thirty) days from the date of this notice, addressed to the Company Secretary, at the registered or corporate office address of the Company or email at compliance@hdbfs.com.
 For HDB Financial Services Limited
 Sd/- Ramesh G. Managing Director & CEO DIN: 05291597
 Place: Mumbai Date: June 1, 2023
 Sd/- Jimmy Tata DIN: 06888364

PVR INOX
PVR INOX Limited. Registered Office: 7th Floor, Lotus Grandeur Building, Veera Desai Road, Opposite Gundecha Synagogue, Andheri (W), Mumbai 400053.
Corporate Office: Block A, 4th Floor, Building No.9A, DLF Cyber City, Phase III, Gurugram 122 002, Haryana (India).
 Tel: +91-124-4708 100; Fax: +91-124-4708 101
 Website: www.pvrinox.com; CIN: L74899MH1995PLC387971
SUB: CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE DATED 4TH MAY, 2023
 Dear Members,
 This is with reference to the Postal Ballot Notice dated 4th May, 2023 (Notice) issued to the members of the Company on 10th May, 2023 and ongoing e-voting available from Thursday, 11th May, 2023 at 9:00 A.M. (IST) to Friday, 9th June, 2023 at 5:00 p.m. (IST). This corrigendum is being issued to inform the members that basis the recommendations of the Nomination and Remuneration Committee, the Board of Directors has decided to propose the amendment in the remuneration of Managing Director and Executive Director of the Company. The Company, therefore amending the Notice to the extent mentioned in this Corrigendum. In this regard, please note the following amendments in Item No 1, Item No.2 and explanatory statement, to the above mentioned Postal Ballot Notice:
a) Item No. 1: the fixed compensation shall be Rs. 10,39,50,000/- per annum (representing 50% of the total compensation) and the maximum variable compensation shall be 100% of the fixed compensation.
b) Item No. 3: the fixed compensation shall be Rs. 5,60,25,000/- per annum (representing 50% of the total compensation) and the maximum variable compensation shall be 100% of the fixed compensation.
 The annual variable pay shall be payable at the end of financial year, during the proposed term, subject to the Company's achievement of certain KPIs as determined by the Board or its Committee from time to time. The details of indicative performance parameters are provided below.

Parameter	Weight	Indicative KPIs
Revenue and EBITDA	Upto 33.33%	Annual Revenue and EBITDA growth targets set by the Board.
Merger integration synergies and Cash flow management	Upto 33.33%	Realisation of revenue and cost synergies on merger, Effective cash flow management including Capex spends and Debt management.
Customer satisfaction, Organisation development and other qualitative measures	Upto 33.34%	Customer satisfaction and experience, Organisation development and other qualitative measures, that may be decided by the Board or its Committee from time to time.

 The Explanatory Statement to the Notice shall be considered as amended to this extent. All other content /information mentioned in the Notice shall remain unchanged. The Notice should be read in continuation of and in conjunction with this corrigendum. This corrigendum has been sent to all the shareholders of the Company and to BSE Limited and National Stock Exchange of India Limited and is also placed on the website of the Company www.pvrinox.com
 For PVR INOX Limited
 Sd/- Mukesh Kumar
 Date: 1st June, 2023
 Place: Gurugram
 Company Secretary & Compliance Officer ACS No.17925

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY. THIS IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

PUBLIC ANNOUNCEMENT

EBIXCASH LIMITED

Our Company was originally incorporated as 'Ebiz Software India Private Limited' in Delhi as a private limited company under the Companies Act, 1956 pursuant to a certificate of incorporation dated April 26, 2002 issued by the Registrar of Companies, National Capital Territory of Delhi and Haryana. Further, pursuant to an order dated July 30, 2015 passed by the Regional Director (North Region), Ministry of Corporate Affairs ("Regional Director"), the Registered Office of our Company was changed from Delhi to Uttar Pradesh and a new corporate identity number was assigned to our Company by the Registrar of Companies, Uttar Pradesh at Kanpur on August 28, 2015. Thereafter, the name of our Company was subsequently changed to "EbizCash Private Limited" by a special resolution passed by our Shareholders on October 07, 2019 pursuant to which a fresh certificate of incorporation was granted by the Registrar of Companies, Uttar Pradesh at Kanpur on October 16, 2019. Further, pursuant to an order dated December 09, 2021 passed by the Regional Director, our Registered Office was changed from Noida, Uttar Pradesh to New Delhi and a new corporate identity number was assigned to our Company issued by the Registrar of Companies, National Capital Territory of Delhi and Haryana at Delhi (the "RoC") on January 05, 2022. Thereafter, our Company was converted into a public limited company pursuant to a special resolution passed in the extraordinary general meeting of our shareholders held on January 08, 2022, and consequently, the name of our Company was changed to "EbizCash Limited", pursuant to a fresh certificate of incorporation dated February 02, 2022, by the RoC. For details of changes in the name and registered office address of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 221 of the Draft Red Herring Prospectus.
Registered Office: 101, First Floor, 4832/24, Ansari Road, Darya Ganj, New Delhi - 110 002, Delhi, India | **Corporate Office:** Plot No. 122 & 123, NSEZ, Phase - II, Noida - 201 305, Uttar Pradesh, India
Contact Person: Purnima Nijhawan, Company Secretary and Compliance Officer
 Tel: +91-120-4688400; Fax: +91-120-2460870; E-mail: investors@ebixcash.com; Website: www.ebixcash.com | **Corporate Identity Number:** U72900DL2002PLC392081

ADDENDUM TO THE DRAFT RED HERRING PROSPECTUS DATED MARCH 9, 2023 (THE "DRAFT RED HERRING PROSPECTUS" OR THE "DRHP"); NOTICE TO INVESTORS (THE "ADDENDUM")

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [•] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH ("EQUITY SHARES") OF EBIXCASH LIMITED (THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE INCLUDING A PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE") AGGREGATING UP TO ₹ 60,000 MILLION (THE "ISSUE"). THE ISSUE INCLUDES A RESERVATION OF UP TO [•] EQUITY SHARES, AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION (CONSTITUTING UP TO [•] OF THE POST-ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL), FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES ("EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS, MAY OFFER A DISCOUNT OF UP TO [•] (EQUIVALENT OF ₹ [•] PER EQUITY SHARE) TO THE ISSUE PRICE TO ELIGIBLE EMPLOYEES BIDDING UNDER THE EMPLOYEE RESERVATION PORTION ("EMPLOYEE DISCOUNT"). THE ISSUE AND NET ISSUE WILL CONSTITUTE [•] AND [•] OF OUR POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. OUR COMPANY MAY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS, CONSIDER A FURTHER ISSUE OF EQUITY SHARES THROUGH A PRIVATE PLACEMENT UNDER APPLICABLE LAW TO ANY PERSON(S), AGGREGATING UP TO ₹ 12,000 MILLION ("PRE-IPO PLACEMENT"). THE PRE-IPO PLACEMENT WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS AND THE PRE-IPO PLACEMENT, IF ANY, WILL BE UNDERTAKEN PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE RoC. IF THE PRE-IPO PLACEMENT IS UNDERTAKEN, THE NUMBER OF EQUITY SHARES ISSUED TO THE EXTENT OF SUCH PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE FRESH ISSUE, SUBJECT TO THE ISSUE COMPLYING WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED ("SCRR").

Potential Bidders may note the following:
 Please note that the DRHP contains financial information for the financial years ended March 31, 2019, March 31, 2020, March 31, 2021 and as at and for the six months period ended on September 30, 2021 and September 30, 2022. Accordingly, the section titled "Restated Consolidated Financial Information" beginning on page 278 of the DRHP has been updated to provide the restated consolidated financial information of our Company, as at and for the financial years ended March 31, 2021, March 31, 2022, and March 31, 2023 which are derived from the audited consolidated financial statements for the financial years ended March 31, 2021, March 31, 2022, March 31, 2023 and prepared in accordance with Ind AS, Section 26 of the Companies Act, 2013 ("Companies Act"), the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended (the "SEBI ICDR Regulations") and the Guidance Note on Reports in Company Prospectuses (Revised 2019) issued by the Institute of Chartered Accountants of India ("ICAI"), as amended from time to time, along with the auditor's examination report thereon. All details in the sections titled, "Restated Consolidated Financial Information" from the Addendum will be disclosed appropriately in the Red Herring Prospectus and the Prospectus, as and when filed with the RoC, the SEBI and the Stock Exchanges.

Further, please note that our Subsidiary, Ebix Payment Services Private Limited received 'a letter of displeasure' from the Reserve Bank of India ("RBI") dated March 21, 2023 ("RBI Letter"), regarding certain of its co-branding arrangements with the banks for the issuance and operation of prepaid payment instruments ("PPIs") and the banks "PPI Issuers", in which RBI observed that the role of Ebix Payment Services Private Limited as the non-bank entity exceeded the activities permitted under the Master Directions on Issuance and Operation of Prepaid Payment Instruments dated October 11, 2017 and Master Directions on Prepaid Payment Instruments dated August 27, 2021 (collectively, "MD-PPI"). Further, a circular dated April 19, 2023 was also issued by RBI to all approved/authorized PPI Issuers, according to which, RBI noted that as per the contractual arrangements between the PPI Issuers and non-bank entities, the non-bank entities are inter-alia responsible for funds management, handling of KYC processes, transaction settlement, risk management, liabilities arising out of fraudulent transaction, all types of cards liabilities from customer and corporate's points of view, etc, which exceeds the activities permitted under the MD-PPI. As per the MD-PPI, the role of all non-bank entities, including Ebix Payment Services Private Limited, is to be limited to only marketing / distribution of the PPIs or providing access to the PPI holders to services that are offered. Therefore, Ebix Payment Services Private Limited has been asked by RBI to suitably amend the co-branding arrangements/agreements with the PPI Issuers within one month of the aforesaid communications and strictly comply with the provisions of MD-PPI, and the same has been complied with. Consequently to prospective amendments made/proposed to the co-branding arrangements with the PPI Issuers post financial year ended March 31, 2023, Ebix Payment Services Private Limited would cease to be a principal under the amended co-branding arrangements and would act as an agent for the PPI Issuers. As a result, the revenue to be recognized for services provided by the Company post such amendments would be recognized on a net basis in the financial statements of the Company. Further, adjustments arising on recognition of revenue on a net basis have been considered while presenting the Restated Consolidated Financial Information for the financial years ended March 31, 2021, March 31, 2022, and March 31, 2023. For further details, please see "Restated Consolidated Financial Information- Note 67", "Restated Consolidated Financial Information-Note 71" and the examination report dated May 25, 2023 of our Statutory Auditors on the Restated Consolidated Financial Information included in this Addendum, beginning on pages 128, 132 and 5, respectively of the Addendum.

The above changes are to be read in conjunction with the DRHP and accordingly their references in the DRHP stand amended pursuant to this Addendum. The information in the Addendum supplements the DRHP and updates the information in the DRHP, as applicable. Please note that the information included in the DRHP, including to the extent stated in the Addendum, will be suitably updated, as may be applicable in the Red Herring Prospectus and the Prospectus, as and when filed with the RoC, the SEBI and the Stock Exchanges. Investors should read the Red Herring Prospectus as and when filed with the RoC, the SEBI and the Stock Exchanges before making an investment decision in the Issue. All capitalised terms used in the Addendum shall, unless specifically defined or unless the context otherwise requires, have the meaning ascribed to them in the DRHP.

The Equity Shares offered in the Issue have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act"), and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold (i) to persons in the United States that are reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act ("Rule 144A") and referred to in the Draft Red Herring Prospectus as "U.S. QIBs") pursuant to Section 4(a) of the U.S. Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur.

Potential Bidders may note that in order to assist the Bidders to get a complete understanding of the updated information, the updated section titled "Restated Consolidated Financial Information" has been included in the Addendum. Please note that the Addendum does not reflect all the changes that have occurred between the date of filing of the DRHP and the date hereof, and accordingly does not include all the changes and/or updates that will be included in the Red Herring Prospectus and the Prospectus.

BOOK RUNNING LEAD MANAGERS

<p>MOTILAL OSWAL INVESTMENT BANKING MOTILAL OSWAL INVESTMENT ADVISORS LIMITED Motilal Oswal Tower Rahimtullah Sayani Road Opposite Parel ST Depot Prabhadevi, Mumbai - 400 025 Maharashtra, India Tel: +91 22 7193 4300 E-mail: ebixcash ipo@mottalalosal.com Investor Grievance E-mail: moai@addressa1@mottalalosalgroup.com Website: www.mottalalosalgroup.com Contact person: Subodh Malleya SEBI Registration No.: INM000011005</p>	<p>EQUIRUS CAPITAL PRIVATE LIMITED 12th Floor, C Wing, Marathon Futurex N M Joshi Marg, Lower Parel Mumbai - 400 013 Maharashtra, India Tel: +91 22 4332 0700 E-mail: ebix_ipo@equirus.com Investor Grievance E-mail: moai@addressa1@mottalalosalgroup.com Website: www.equirus.com Contact Person: Anshel Jain SEBI Registration Number: INM000011286</p>	<p>ICICI SECURITIES LIMITED ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India Tel.: +91 22 6807 7100 E-mail: ebixcash.ip@icicisecurities.com Investor Grievance E-mail: contactmercere@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Contact person: Sameer Purohit/ Kristina Dias SEBI Registration: INM000011179</p>	<p>SBI CAPITAL MARKETS LIMITED 202, Maker Tower 'E' Cuffe Parade Mumbai 400 005, Maharashtra, India Tel.: +91 22 2217 8300 E-mail: ebixcash.ip@sbicaps.com Investor Grievance e-mail: investor.relations@sbicaps.com Contact person: Vaithav Shah Website: www.sbicaps.com SEBI Registration Number: INM000003531</p>	<p>YES SECURITIES (INDIA) LIMITED 2nd Floor, YES Bank House Off Western Express Highway Santacruz East, Mumbai 400 055 Maharashtra, India Tel: +91 22 5091 9650 E-mail: ebixcash_ipo@ysil.in Investor Grievance E-mail: igc@ysil.in Website: www.yesinvest.in Contact Person: Sachin Kapoor/ Abhishek Gaur SEBI Registration Number: INM000012227</p>
---	---	---	---	---

REGISTRAR TO THE ISSUE

LINK Intime
 LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED
 C-101, 1st floor, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 Maharashtra, India; Tel: +91 22 4918 6200
 E-mail: ebixcash.ip@linkintime.co.in; Investor Grievance E-mail: ebixcash.ip@linkintime.co.in; Website: www.linkintime.co.in; Contact person: Shanti Gopalkrishnan; SEBI Registration No.: INR000004058

On behalf of EbixCash Limited
 Sd/- Purnima Nijhawan
 Company Secretary and Compliance Officer

EbizCash Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP and Addendum with the Securities and Exchange Board of India on March 09, 2023 and January 1, 2023, respectively. The DRHP is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, website of the Stock Exchanges i.e. BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com as well as on the websites of the BRLMs i.e. Motilal Oswal Investment Advisors Limited, Equirus Capital Private Limited, ICICI Securities Limited, SBI Capital Markets Limited and YES Securities (India) Limited at www.mottalalosalgroup.com, www.equirus.com, www.icicisecurities.com, www.sbicaps.com and www.yesinvest.in, respectively. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see "Risk Factors" beginning on page 29 of the DRHP. Potential investors should not rely on the DRHP for making any investment decision. The Equity Shares offered in the Issue have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold (i) within the United States only to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the Securities Act, "Rule 144A") pursuant to Section 4(a) of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and pursuant to the applicable laws of the jurisdictions where those offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

CONCEPT

मणिपूर हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी

सर्वपक्षीय शांतता समिती गठीत; पोलीस दलात महत्वाचे बदल

पीटीआय, इम्फाळ

मणिपूरमधील हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गु्रवार सांगितले.

मणिपूरचे राज्यपाल अनुसूया उईके यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शांतता समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये कुकी व मैतेई समुदायाच्या



प्रतिनिधींचा आणि सामाजिक समुदायांचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील

असे शहा यांनी सांगितले. त्याचबरोबर सुरक्षा दलांदरम्यान चांगला समन्वय राखण्यासाठी इंटर-एजन्सी युनिफाईड कमांडची स्थापना केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, महासंचालक पी डोंगेल यांना हटवून त्यांच्या जागी दिल्लीतील सीआरपीएफच्या मुख्यालयात महानिरीक्षक या पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.

जीएसटी संकलन १.५७ लाख कोटी

नवी दिल्ली, मुंबई : सरलेल्या मे महिन्यात वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) १.५७ लाख कोटीचा महसूल मिळाला. गेल्या वर्षी याच महिन्यात या करतून १.४१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. वार्षिक तुलनेत हे संकलन १२ टक्क्यांनी वाढले. मात्र, मे महिन्यातील जीएसटी संकलन हे आधीच्या एप्रिल महिन्यातील १.८७ लाख कोटी रुपयांपेक्षा खूप कमी राहिले आहे.

दरम्यान, राज्यात वस्तू व सेवा करातून मे महिन्यात २२,३३६ कोटी रुपयांचे संकलन झाले. एप्रिल महिन्यात राज्यात ३३,१९६ कोटीचे संकलन झाले होते.

‘भारत-नेपाळ संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील’

पीटीआय, नवी दिल्ली

भारत आणि नेपाळ यांच्या संबंधाने हिमालयाची उंची गाठीची यासाठी प्रयत्नशील राहू, असे आशवासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांच्याबरोबरचा चर्चेनंतर दिले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये गुरुवारी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या वेळी दोन्ही देशांमधील सीमावाद आणि इतर प्रश्न सोडवण्यावर एकमत झाले. दोन्ही देशांतील संबंध सुदृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. दोन्ही नेत्यांनी संयुक्तीच्या काही प्रकल्पांचे दूरस्थ दृष्टीने उद्घाटन केले आहे. यावेळी काही प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच भारत आणि नेपाळदरम्यान काही कारणांवर सव्हा करण्यात आल्या. त्यामध्ये सीमापार पेट्रोलियम पाइपलाइन, संयुक्त चेकपोस्ट उभारणे आणि जलविद्युत ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवणे यांचा समावेश आहे. सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय दोन्ही नेत्यांनी केला.



केले आणि काही प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच भारत आणि नेपाळदरम्यान काही कारणांवर सव्हा करण्यात आल्या.

‘अग्नि-१ बॅलिस्टिक’चे प्रशिक्षण प्रक्षेपण

नवी दिल्ली : भारताने गुरुवारी 'अग्नि-१ बॅलिस्टिक' क्षेपणास्त्राचे प्रशिक्षण प्रक्षेपण केले. यामध्ये सर्व संचालनात्मक आणि तांत्रिक मापदंडांचे प्रमाणीकरण करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती देण्यात आली. ऑडिशामधील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्ट्रॅटेजिक फोर्स कमान्डो (एसएफसी) हे प्रक्षेपण केले. 'अग्नि-१' हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते लक्षाचा अचूक वेध घेते. भारताने अग्नि वर्गातील १ ते ५ श्रेणीची विविध क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. अग्नि १ ते ४ ही क्षेपणास्त्रे ७०० ते ३ हजार ५०० किलोमीटर अंतरावर मारा करू शकतात. ती यापूर्वीच तैनात करण्यात आली आहेत.

केसीआर यांच्या हस्ते ब्राह्मण सदनचे उद्घाटन

हैदराबाद : 'आम्ही आचरणात आणलेला धर्म आगामी काळात गौरव आणि यश मिळवू देईल. सध्याच्या समाजात ब्राह्मणांची भूमिका मौल्यवान असून राज्यातील ब्राह्मणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकार कटिबद्ध आहे,' असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

हैदराबाद येथील 'विप्रहिता ब्राह्मण सदन' उद्घाटन समारंभात ते बोलत होते. हे देशातील एकमेव ब्राह्मण सदन असल्याचे सांगून तेलंगणा राज्याच्या विकासात ब्राह्मणांचे योगदान असल्याचे राव म्हणाले. ब्राह्मण संघटनांच्या राष्ट्रीय नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या पहिल्या उपक्रमामुळे ब्राह्मण संक्षेमा परिषदेला राज्यात रुजण्यास कशी मदत झाली याची सविस्तर माहिती दिली आणि ब्राह्मण संस्था राबवत असलेल्या कल्याणकारी योजनांसाठी सरकार दरवर्षी १०० कोटी रुपयांची तरतूद करते, असे सांगितले. १२ कोटी रुपये खर्चून नऊ एकरच्या प्रशस्त जागेत विप्रहिता सदन



बांधण्यात आले आहे. सूर्यपेट, खम्मम, मधीरा आणि बीचुपल्ली येथे ब्राह्मण परिषदेच्या पुढाकाराने आणखी तीन भवने बांधली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष रमणा चारी, मुख्य सचिव शांती कुमारी यांचीही भाषणे झाली. मंत्री सबिता इंद्रा रेड्डी, माजी खासदार कॅप्टन लक्ष्मीकांत राव, महापौर वज्रियालक्ष्मी, आमदार अरिक्केपुडी गांधी, सतीश वोडीथेला, वाणी देवी, देशपथी श्रीनिवास, तेलंगण राज्य सिंचन विकास महामंडळाचे प्रमुख वेणुगोपालचारी,

माजी मुख्य सचिव राजीव शर्मा, माजी पोलीस महासंचालक शर्मा, वर आदी उपस्थित होते.

जाहिर सूचना

आम जनतेस कळविण्यात येत आहे, "लुपित लिमिटेड"ने, निवे नोंदीकृत कायदा अर्ज असलेले - कन्यारक इन्व्हेस्टर, बिस्वस चव्हाण, वेदंती एमएसएस डायव्हिजन, सातारक (पु.), मुंबई-४०००५५, महाराष्ट्र, खालील भागधारकांच्या नावे नोंदीकृत असलेले खालील भाग प्रमाणपत्र त्यांच्याद्वारा हलवले आहे.

भागधारकांचे नाव - अमित जैन, फोनोअॅ नं. ००३५४४८८, प्रमाणपत्र क्र. १००७०, लिपिन क्रमांक १५६११०१-१५७०३००, भागाची संख्या १२००.

आम जनतेस याद्वारा वरील संपादन भाग प्रमाणपत्रांची कोणत्याही प्रकारे खरेदी किंवा व्यवहार न करण्यास सावध करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्ती विना उच्च प्रमाणपत्रांच्या वापर करणारी दवा असल्यास तिचे सदर दवा या सूचनांच्या प्रसिद्धीच्या २५ दिवसांच्या आत कंपनी किंवा तिचे रजिस्ट्रार अॅड ट्रान्झॅक्शन एजन्सस कॅम्प्ले इन्स्टीट्यूट प्रायव्हेट लिमिटेड", २७० पार्क, सी-१०४, पॉलिना मजला, एम्.बी.एस. मार्ग, विक्रोली (१), मुंबई-४०००८२, जिल्हा : ०२२ ४२९६८२०० यांच्याकडे द्यावत वजावा, त्यानंतर कोणत्याही दवा विवादात येताना जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपि भाग प्रमाणपत्रांच्या निर्मलाची प्रतिका स्विकारतील.

सहज : समनस्था कायदेशीर वादकाराचे नाव तारीख : ०२.०६.२०२३ अमित जैन

Maharashtra State Disaster Management Authority (SDMA) Mantralaya, Mumbai 400 032

Adv. No: DMU-2023/CR 86/ DMU-1 Date : 02.06.2023
Tender Notice Open Competitive Bidding

MAHARASHTRA State Disaster Management Authority invites proposals from reputed and experienced companies / firms to participate in the competitive bidding process of below mentioned RFP.

Name of Work	Reference No.	Bid Security	Cost of Document	Period of Contract
Request For Proposal- Human resource services on outsourcing basis to assist Maharashtra State Disaster Management Authority (SDMA) for a period of 3 years.	DMU-2023/CR 86/ DMU-1	INR 1.44 Lakh	INR 10 Thousand	3 Years

The complete bidding process will be online (E-Tendering). All the notifications regarding this tender notice hereafter will be published online on website <https://mahatenders.gov.in> Tender documents can be downloaded from the web site <https://mahatenders.gov.in> from 02/06/2023, 15:00 hrs. Bids can be submitted online in the e-tendering portal <https://mahatenders.gov.in> on or before 15:00 hours on 16.06.2023 and will be publicly opened on 16.06.2023 at 15:30 hours.

Director DM R&R Dept. GoM

DGIPR/2023-24/1128

ठाणे महानगरपालिका, ठाणे

विद्युत विभाग
प्रथम सुदतवाढ
निविदा सूचना क्रमांक:-टा.म.पा./विद्युत/नि.सू./10/2023-2024.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील डोंगराळ भाग व आदिवासी पाड्यांमध्ये सोलार दिवे वमाविणे कामी निविदा सूचना क्र.ठा.मा.पा./पि.आर.ओ./विद्युत-सू/105/2023-24 दि.25/04/2023 अन्वये निविदा सूचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर कामी निविदा मागविणेसाठी प्रथम सुदतवाढ देण्यात येत आहे. सदर कामाची निविदा ई-टेंडरिंग पध्दतीने दि.02/06/2023 ते दि.09/06/2023 या कालावधीत मागविण्यात येत आहेत. निविदा ई-टेंडरिंग पध्दतीने <https://mahatenders.gov.in> वर दि.09/06/2023 पर्यंत दुपारी 3.00 या वेळेक स्विकारण्यात येतील व दि.12/06/2023 रोजी दुपारी 15.00 वाजता उघडण्यात येईल.

ठा.मा.पा./पिआरओ/विद्युत-सू/२३४/२०२३-२४ सही/- उपनगर अभियंता (विद्युत)

Pls visit our official web-site
www.thanecity.gov.in
महापालिकेचा मालमत्ता कर Google pay, PhonePe, Paytm, Bheem App द्वारे जमा करण्याची सुविधा उपलब्ध

MUKHYA MANTRI GRAM SADAK YOJANA-II (MMGSY - II) e-Procurement Notice TENDER Notice No. 14/2023-24 (2nd Call)

THE Superintending Engineer, PMGSY, Konkan Region, Thane on behalf of Government of Maharashtra invites the bids on percentage rate basis in electronic tendering system for construction of road under Mukhya Mantri Gram Sadak Yojana-II in the district of Ratnagiri in seven package for 8.25km km length with Construction cost Rs. 481.47 Lacs & cost of maintenance Rs.41.45 lacs towards their maintenance for five years from the eligible contractors registered with Govt. of Maharashtra, in *Public works department/Rural Development Department in appropriate class.

Date of release of Invitation for Bids through e-procurement : 01.06.2023.

Availability of Bid Documents and mode of submission : The bid document is available online and should be submitted online in <https://mahatenders.gov.in>. The bidder would be required to register in the web-site which is free of cost. For submission of the bids, the bidder is required to have a valid Digital Signature Certificate (DSC) from one of the authorized Certifying Authorities.

Last Date/Time for receipt of bids through e-procurement : 12.06.2023 up to 1700 hours.

For further details please log on to <https://mahatenders.gov.in>

Sd/- (Tushar A. Burud) Superintending Engineer Pradhan Mantri Gram Sadak Yojana Konkan Region, Thane

अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्यूल को-ऑप. बँक)

नोंदी कार्यालय : अपना बाजार, १०६-ए, नायागंवा, मुंबई ४०००१४.
कॉर्पोरेट कार्यालय : अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल, मुंबई ४०० ०१२.
दुरध्वनी :- ०२२-२४१० ४८६१-६२/२४१४ ४८६३. विस्तार १०८, १०९, १११

विक्रीबाबत सूचना

सिस्वरीटाव्हेसल अँड रिक्न्सट्रन्ट्रन्स ऑफ फायनान्शियल अँसेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिस्वरीटी इन्टॅरेस्ट वटकुूम २००२ - (सरफेसी कायदा) सह सिस्वरीटी इन्टॅरेस्ट (एफोर्समेंट) कन्सट २००२ अन्वये केव्हेच्या ताब्यात असलेल्या स्थायर मालमतेच्या विक्रीबाबत "जेथे आहे आणि जसे आहेत" या तत्वावर विक्री कारवाई करित आहे.

कर्जदाराचे नाव	मेसर्स निर्मल एअरकॉन् - श्री. बाबूलनाथ चंद्रकिशोर मिश्रा (कर्जदार/मालक /गहाणखतदार), सौ. भावना बाबूलनाथ मिश्रा (सह-कर्जदार/ गहाणखतदार)
जामिनदार	(१) श्री. भावनारुप्री रामूल कर्नाटी, (२) श्री. बाळकृष्ण शांतराम सामंत, (३) श्री. शैलेंद्र कमल बहादूर सिंग
मालमत्तेचा तपशिल : पलॅट नं. ६०१, सहावा व सातवा मजला, ए सिंग, बिल्डिंग शाह कॉम्प्लेक्स ४ को ऑप. हौसिंग सोसा. लि. ज्याचे बांधकाम प्लॉट नं. १० वर (१२.५% जीएसएस) सेक्टर १४, सातपाडा, नवी मुंबई, ता. व जिल्हा ठाणे. क्षेत्रफळ १३२१ चौ.फूट. कापेट क्षेत्रफळ + टरेस ७४८.६५ चौ.फूट.	
दि. ३१.१०.२०१८ रोजी येणेबाकी रक्कम	रु. ३,०८,०७,४१७.५५ (रुपये तीन कोटी आठ लाख सात हजार चारशे सत्प्याण्य आणि पैसे पंचावन्न फक्त) अधिक दि. ०१.११.२०१८ पासतचे पुढील व्याज.
राखीव किंमत	रु. २,७४,८२,४००.०० इसर अनामत रक्कम रु. २८,७८,२४०.०० बोली वाढ रक्कम रु. १,००,०००.००

अटी व शर्ती

* उपरोक्त स्थायर मालमतेकरिता असणारी कायदेशीर देणी, मालमता कर, विक्री कर, एक्ससाईज ड्यूटी, डॉक्युमेंटसाठीचे सेस घार्जस, हस्तांतर शुल्क, प्रवास शुल्क, स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन फी इ. काही शिल्क असल्यास यशस्वी बोलीदारांने एकदमाले भरणे बंधनकारक असेल.

१. सदर विक्री या जाहिरातीत आणि निघरित निविदेतील कागदपत्रांमध्ये असलेल्या अटी व शर्ती आणि सिस्वरीटी इन्टॅरेस्ट (एफोर्समेंट) नियम २००२ आणि सरफेसी कायदा नुसारच होईल. मालमता विक्रीकरिता विहित निविदा अपना सहकारी बँकेच्या कॉर्पोरेट ऑफिस, अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल - ४०००१२ वसुली विभागात सोमवार ते शुक्रवार दरम्यान दि. २१.०६.२०२३ पर्यंत स. १०.०० ते सायं. ६.०० या वेळेक उपलब्ध असतील.

२. मालमतेचे निरीक्षण अथवा तपासणी एक दिवस दि. २३.०६.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत देण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी की अपना सहकारी बँक लि. ला पूर्व सूचना देऊन व त्यावेळकडून वेळ निश्चित झाल्यावरच तारणाची पाहणी करता येईल. प्रत्येक बोलीदाराला एकापेक्षा अधिक वेळा तारणाची पाहणी व तपासणी करता येणार नाही.

३. इच्छुक बोलीदारांनी राखीव किंमतीच्या १० % बघाणा रकम एम्बेफटी / आरटीजीएस मार्फत खाते क्रमांक : ००२१९९२०००००३३२ सरफेसी कायदाअंतर्गत खाते मेसर्स निर्मल एअरकॉन् यांच्या मिळकतीची विक्री, ईम्पडी खाते, अपना सहकारी बँक लि., परेल, मुंबई - १२ आयएफएससी कोड: ASSLB000002 वर दि. ०१.०६.२०२३ रोजी सायं. ०५.०० वा. पर्यंत जमा करावी. रोख/चेक/डीमांड ड्रॉपट द्वारे इतरांस देव स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

४. दि. ०४.०७.२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अपना सहकारी बँक लि., कॉर्पोरेट ऑफिस, अपना बँक भवन , डॉ. एस.एस.राव रोड, परेल - ४०० ०१२ या पर्यावर निम्नवर्गबरीकाराकडून विहित वेळेक प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात येतील. निविदाकार स्वतः उपस्थित राहून निविदा उघडल्यानंतर प्रस्तावाची रकम वाढवू शकतील. अयशस्वी बोलीदार / देकारकर्ते यांना अनामत देव रकमेवर कुठल्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही.

५. इच्छा असल्यास, निविदा कागदपत्रात नमूद केलेल्या अटी व शर्ती पूर्ण होत असल्यास कर्जदार/जामिनदारी या लिलाव प्रक्रीयेत सहभागी होऊ शकतील.

६. यशस्वी बोलीदार /देकारकर्ते यांनी पुढील एक दिवसाच्या आत अथवा अधिकृत अधिकारी यांनी वाढवून दिलेल्या मुदतीत २५% रकम भरवी व उर्वरित रकम निविदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत भरवी.

७. जर यशस्वी बोलीदार उर्वरित ७५% रकम निविदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत अथवा अधिकृत अधिकारी यांनी वाढवून दिलेल्या मुदतीत, रोखीने अथवा डीडी अथवा आरटीजीएस/एनईफटी द्वारा भरण्यास अयशस्वी ठरले, तर बघाणा रकम जात केली जाईल.

८. सर्वोच्च बोली स्विकारण्यास अधिकृत अधिकारी बांधील नाहीत आणि कोणत्याही किंवा सर्व बोली स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार किंवा लिलाव कोणतेही कारण न देता लहकूच करण्याचा/पुढे ढकलण्याचा/वढ करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत.

९. सर्व प्राप्त निविदा उघडण्यानंतर इच्छुक बोलीदारांना मा. अधिकृत अधिकारी यांचे इच्छेनुसार एकमेकात चर्चा करून निविदा रकम वाढविण्याची संधी मिळू शकते.

१०. वर उल्लेखिलेल्या दिनांकास व वेळेक मिळकत पाहण्याची परवानगी मिळेल.

११. सदर नोंदीस ही कर्जदार/जामिनदार यांना तारण मिळकतीची लिलायाने विक्री केली जात असल्याची नोंदीसही समजावी.

१२. अधिकृत अधिकार्यांच्या सवोत्तय माहिती आणि सम्पत्तीमागे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलायाने ठेवलेल्या मिळकती/तीं वरील भार जात नाहीत, हक आणि मिळकतीस बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/देणी, याबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी करावी.

नोंद: बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी मालमतेचा प्रत्यक्ष ताबा सरफेसी कायदातील कलम १४ मधील तरतुदी नुसार घेण्यात आलेला आहे. मालमतेच्या संपर्भातील अधिक माहितीसाठी तसेच निविदा फॉर्म, अटी व शर्तीसाठी येथे नमुद केलेल्या नंबरवर संपर्क साधणे ०२२-२४१०८६१/६२/६५ विस्तार: १०८, १०९, १११

सरफायसी कायदा २००२ च्या अन्वये ३० दिवसांची वैधानिक सूचना

कर्जदार/ जामिनदार यांना या नोंदीशीद्वारे सूचित करण्यात येते की सरफेसी कायदा कलम १३ च्या उप कलम ८ नुसार त्यांनी लिलावाचे तारखेपूर्वी कधीही सर्व येणे रक्कम/खर्च/शुल्क इत्यादीचा भरणा करावा. अन्यथा वर उल्लेखिल्याप्रमाणे सदर मालमता लिलावाद्वारे विक्री करण्यात येऊन, जर खर्चातून संपूर्ण रकमेची परतफेड झाली नाही तर उर्वरित रक्कम व्याज खर्चासह वसूल करण्यासाठी बँक पुढे कार्यवाही करेल.

दिनांक : ०२.०६.२०२३
ठिकाण : मुंबई
(मजकूरत सदिपिता अल्लखा इंग्रजी मजकूर ग्राह मातवा)
सही/- अधिकृत अधिकारी कॉर्पोरेट ऑफिस

देशद्रोहाचा कायदा कायम ठेवावा : विधि आयोग

नवी दिल्ली : भारतीय दंड संहितेतील कलम १२४ अ अंतर्गत देशद्रोहाचा कायदा कायम ठेवावा जावा, असे मत विधि आयोगाने नोंदविले आहे. मात्र कायद्यातील तरतुदीबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी त्यात दुरुस्ती केली जाऊ शकते, असे आयोगाने नमूद केले आहे. २२व्या विधि आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. रितूराज अवस्थी यांनी विधिमंत्री अर्जुन मेघवाल यांच्याकडे अहवाल सुपूर्द केला. यंत्रणांकडून या कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी काही बदल करणे शक्य असले तरी दुरुपयोग झाल्याचे आरोप कायदा रद्द करण्यासाठी पुरेसे नाहीत, असे मत अहवालात नोंदविण्यात आले आहे.

स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कं. प्रा. लि.
(उणे-मिा-पॉईटर, भिवंडी निळामूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद उणे वॉनॉ संयुक्त उद्यम)

ई-स्वारास्याची अभियंत्यांनी (E-EOI-Notice No. 11 (1st Ext) for 2023-24) स्टेम कंपनीमधील कर्मचाऱ्यांना १ वर्षासाठी (दि. १८.०६.२०२३ ते १८.०६.२०२४) सगुह वैयक्तिक विमा घेऊने (GMP) करिता (IRDA) कडे नोंदीकृत असलेल्या विमा कंपनी/संस्था/ ग्लोबल/ एजन्सी यांच्याकडून शासकीय/ निमशासकीय/ PSU विमांची दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

ई-स्वारास्याची अभियंत्यांनी सूचना व प्रचारविवरण तपशील व संस्थेची अर्हता/ पात्रता स्टेम कंपनीच्या <https://stem.abcproure.com> या संकेतस्थळावर दिनांक ०२.०६.२०२३ ते ०७.०६.२०२३ पर्यंत उपलब्ध असून सदर संकेतस्थळावर दिनांक ०७.०६.२०२३ रोजी १२.०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील.

सदरच्या ई-स्वारास्याची अभियंत्यांनी देकार स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. वरदान कर्माशिअल कॉम्प्लेक्स, १ वा मजला, एम.आय.डी.सी. रोड नं. १६, वाणळें इस्टेट, उणे (प.)-४०६०४ कार्यालयात दिनांक ०७.०६.२०२३ रोजी कार्यालयीन वेळेक दुपारी १.०० वाजता ई-स्वारास्याची अभियंत्यांनीथारक अथवा त्यांच्या प्रतिनिधी यांचे समूह उघडण्यात येतील. कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व देकार फेटळण्याचे अधिकार कंपनीने राखून ठेवले आहेत.

सही/-
(संकेत मोहल घरात) व्यवस्थापकीय संचालक

कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, नाशिक

जाहिर ई-निविदा सूचना क्रमांक नाशिक-०८/२०२३-२४ (चतुर्थ प्रसिद्धी)

नाशिक जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-२ ADB (२०२२-२३) अंतर्गत ०२ पॅकेजेसची (०२ कामे, एकुण अंदाजित किंमत रक्कम रु. १४४२.१२ लक्ष) ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

सदर कामांची ई-निविदा <https://www.mahatenders.gov.in> या वेबसाईटवर दि. ०२/०६/२०२३ पासून उपलब्ध होईल.

ई-निविदा सूचना क्र.	एकुण कामे	एकत्रित अंदाजित किंमत
०८/२०२३-२४	२	रु. १४४२.१२ लक्ष

सही/-
(सौ.बी.माळुंदे) कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, नाशिक

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

जनि/मनि: विभाग
निविदा सूचना क्र. ०५/२०२३-२४

आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ०८ (आठ) कामांकरिता योग्य त्या वर्गीतील नोंदीकृत (सी.पी.इन्व्हे.डी./सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र शासन/सिडको/ग्रहम्मुंबई महानगरपालिका/रॅल्वे/मजीपा) कंत्राटदाराकडून निविदा मागवित आहेत.

कोरे निविदा फॉर्म व निविदेबाबत सर्व अटी व शर्तीची माहिती महाराष्ट्राचे www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०५.०६.२०२३ ते १२.०६.२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहेत. निविदा ई-टेंडरिंग कार्यप्रणालीद्वारे दि.१२.०६.२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत भरता येतील. प्राप्त निविदा दि. १३.०६.२०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता शासन शाखास उघडण्यात येईल. जाक. कडोमण/जस/वि/मुका/२४१ दि. ०१.०६.२०२३

सही/-
रहार अभियंता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

SHRI SOMESHWAR SAHAKARI SAKHAR KARKHANA LTD.
Someshwarnagar, Taluka-Baramati, Dist-Pune, Maharashtra - 412 306
Telephone: (02112) 282150/ 282476/285477/282412
Email : someshwarsakhhar@gmail.com

Ref. No.: SSSSKL E-Tender/ 903 /2023-24 Date: 01 /06/2023

E-Tender Notice (Re-tender)

E-Tenders are invited from experienced, bonafide, indigenous/overseas manufacturers and/or their authorized representatives on turnkey basis for Design, Engineering, Manufacturing, Supply, Erection and Commissioning for the following Packages, for the 18 MW Cogeneration Project (Expansion from 18 MW to 36 MW).

Sr. No.	Name of Packages	Time Limit	Tender Fee (Rs.) Incl. of GST.
1.	AC & Ventilation System	3 Months	1,180/-

TERMS AND CONDITIONS :-

1. Blank Tenders, Tender Documents, Forms, Specifications, Make, Qualification, Information, details of the Work and other details etc. can be downloaded from the website eprocurement.synise.com Conditional bids will not be accepted. Blank Tenders will be available online at web site eprocurement.synise.com from 02/06/2023 to 12/06/2023 on the prior payment of tender fee (non-refundable) as mentioned above.

2. Last date of uploading/submission of technical & commercial bid is 12/06/2023 (5.00 P.M.).

3. Bidder shall pay the tender fees through NEFT only to sugar factory's bank account. Bank account details- Axis Bank Ltd, Branch- Baramati, Current A/C. 135010100152594, IFSC Code- UTIB0000135.

4. With regard to the technical acceptability of the bids SSSSKL will be final and binding to the bidders and reserves the right to accept or reject tenders without assigning any reason therof.

R.N. Yadav Managing Director
Pranita M. Khomane Vice-Chairman
Purushottam R. Jagtap Chairman

PVR INOX

PVR INOX LIMITED. Registered Office: 7th Floor, Lotus Grandeur Building, Veera Desai Road, Opposite Gundecha Symphony, Andheri (W), Mumbai 400053.
Corporate Office: Block A, 4th Floor, Building No.9A, DLF Cyber City, Phase III, Gurugram 122 002, Haryana (India).
Tel : +91-124-4708 100; Fax : +91-124-4708 101
Website : www.pvrinox.com; CIN: L74899MH1995PLC387971

SUB: CORRIGENDUM TO THE POSTAL BALLOT NOTICE DATED 4TH MAY, 2023

Dear Members,

This is with reference to the Postal Ballot Notice dated 4th May, 2023 (Notice) issued to the members of the Company on 10th May, 2023 and ongoing e-voting available from Thursday, 11th May, 2023 at 9:00 A.M. (IST) to Friday, 9th June, 2023 at 5:00 p.m. (IST).

This corrigendum is being issued to inform the members that basis the recommendations of the Nomination and Remuneration Committee, the Board of Directors has decided to propose the amendment in the remuneration of Managing Director and Executive Director of the Company. The Company, therefore amending the Notice to the extent mentioned in this Corrigendum.

In this regard, please note the following amendments in Item No 1, Item No.2 and explanatory statement. To the above mentioned Postal Ballot Notice;

a) **Item No**